

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

**मा.विधी समिती**

कार्यपत्रिका क्रमांक - १०

**सभावृत्तांत**

दिनांक - ०५/०४/२०२१

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या **मा.विधी समिती**ची पाक्षिक सभा **सोमवार** दिनांक ०५/०४/२०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात मा.उपसचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र.कोरोना/२०२०/प्र.क्र.७६/नवि-१४ दि. ३ जुलै २०२० अन्वये ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) आयोजित करणेत आली होती. सदर सभेत खालीलप्रमाणे काही सन्मा.सदस्य सभागृहात तर काही सन्मा.सदस्य ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) उपस्थित होते.

१. **मा.स्वीनल कपिल म्हेत्रे - सभापती**
२. मा.वसंत प्रभाकर बोराटे
३. मा.सुजाता सुनिल पालांडे
४. मा.चौगुले सीमा दत्तात्रय
५. मा.गोफणे अनुराधा देविदास

या शिवाय मा.इंगळे - उपआयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

दिनांक १९/०३/२०२१ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ०९) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

ठराव क्रमांक - ३१

विषय क्रमांक - ०१

दिनांक - ०५/०४/२०२१

सुचक : मा.स्वीनल म्हेत्रे

अनुमोदक : मा.सीमा चौगुले

संदर्भ : मा.अति. आयुक्त (१) यांचेकडील पत्र क्र.वि/गक्षे/५/१८५/२०२१ दि.२३/०३/२०२१.

मा.अति. आयुक्त (१) यांनी शिफारस केलेप्रमाणे.

ग प्रभागांतर्गत कोरोना विषाणुचा (कोविड १९) प्रादुर्भाव रोखणेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकरीता विद्युत व्यवस्था करणे व अनुषंगिक कामे करणेकरीता प्रस्तावात नमूद प्रमाणे वाढीव खर्च र.रु.२०,५०,४५५/- च्या खर्चासह र.रु.५०,००,०००/- (अक्षरी र.रु.पन्नास लाख फक्त) चे खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

( स्वीनल कपिल म्हेत्रे )

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/१९१/२०२१

दिनांक : ०६/०४/२०२१



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना